

पानक १, 232, १८. २३३, ४८. पानीयं पानकं मध्यं मृग्मयेषु प्रदायते २४०, १५.
कृतमन्त्वनि पानकं पत् २, ४८१, १६. ४९०, ५. Verz. d. B. H. No. ९५०. KATHĀS.
३४, १७६. सविपाहृतपानका adj. १७५.
पानकम् (१. पान + कु०) m. *Trinkkrug* HARIV. ४८३. सैवर्ण ४८३.
पानगोष्ठिका (१. पान + गो०) f. *Trinkgesellschaft, Trinkgelag* AK. २,
१०, ४३. H. ९०७. °गोष्ठि f. dass. H. २८१. HALJJ. २, १७३.
पानठ, f. इ॒गा॑प॒टि zu P. ४, १, ४१. v. l. पाठन.
पानप (१. पान + १. प) adj. subst. *berauschende Getränke trinkend, Trinker berauscher Getränke* INDRA. २, ६. MBH. ३, १२३३२. १३०७७. ५, १२२८.
१३४५. ७, २३१२. VARĀH. BHĀ. S. १०१, ७.
पानपात्र (१. पान + पात्र) n. *Trinkgeschirr, Becher, insbes. ein Becher, aus dem berauschende Getränke getrunken werden*, AK. २, १०, ४३. HAR.
६३. श्रणुनामि प्रविश्याति॑ द्विष्टा॒ बलवत्तम्। निशेषं मङ्गयेद्वाष्टुं पानपा॒
त्रमिवेदकम्॥ KĀM. NĪTIS. १२, ४। (Spr. ४६). पानपात्रं मुखं दशाम् BHĀG. P.
४, ११, २७. MĀK. P. ६९, १४. DEV. २, २९. PRAB. ६०, २. KĀURAP. २०.
पानब्राणि॑ (१. पान + ब्र०) m. *ein Verkäufer berauschender Getränke*
H. ९०१. पालवाणि॑ TAIK. २, १०, ४.
पानभाजन (१. पान + भा०) n. *Trinkgeschirr, Becher* AK. २, ९, ३२. TAIK.
२, १०, ६. H. १०२४.
पानभाएउ (१. पान + भा०) n. *Trinkgeschirr* MBH. १३, ६०६०.
पानभू (१. पान + भू०) f. *Trinkplatz, Trinkgemach* KATHĀS. २१, १०.
पानभूमि (१. पान + भू०) f. dass. HARIV. ८४३७. R. GORR. २, १२३, ११, ५,
१४, ३९, ४०. RAGH. ७, ४६. १९, ४१. °भूमि HARIV. ४८३.
पानमङ्गल (१. पान + म०) n. *Zechgelag: एकदा स तथा साकम् – राजा प्रतिघन्तुः स्वप्नं सिषेव पानमङ्गलम्* KATHĀS. ३६, ६७.
पानमट (१. पान + मट) m. *Weinrausch* SOM. NAL. ३२.
पानवत् (von १. पान) adj. *reich an Trank: लोकाः* KHĀND. UP. ७, ९, २.
पानविधम (१. पान + वि०) m. *Weinrausch* Verz. d. B. H. No. ९५३.
पानशाएउ (१. पान + शो०) adj. *dem Trunke ergeben* P. ६, २, २, Sch.
पानस (von पनस) adj. *aus der Frucht des Brodfruchtbaums bereitet: मध्यं* PULASTYA bei KULL. zu M. ११, ९५.
पानसिन्धु (१. पान + सि०), davon adj. पानसैन्धवं P. ७, ३, १९, Sch.
पानागार (१. पान + श्र० oder शा०) *Trinkhaus* MBH. १, ५६०५. १५, ५२८८.
पानात्यय (पान + श्र०) m. *übermässiges Trinken, Trunk* SUÇA. २, ४७,
२. Verz. d. B. H. No. ९५५. ९७२.
पानिक (von १. पान) m. *Verkäufer von (berauschenden) Getränken* R. GOR.
२, १०, १६.
पानिल (wie eben) n. *Trinkgeschirr* ÇABDAK. im ÇKDRA.
पानीय (von १. पा०) P. ६, २, २, Sch. १) adj. zu *trinken, trinkbar* TAIK.
३, ३, ३१८. H. an. ३, ४९७. MED. j. १४. SUÇA. १, ३१, १६. — २) n. a) *Getränk, Trank* SUÇA. २, ४३६, २०. Verz. d. B. H. No. ९५३. श्रव्वं पानीयं च PANÉAT. ४७, २४. — b) *Wasser* AK. २, २, ३, ४. TAIK. H. १०६९. H. an. MED. HALJJ.
३, २६. सर्वरसा अनुप्रासा: पानीयम् NIA. १, १६. देहि॑ पिपासते पानीयम् ७, १३.
M. ८, ३२६. HIP. १, २५. DAÇ. २, ६. R. २, ५२, ९९. °दूषकं ७५, ३८. SUÇA. १, १०१,
२१. १६९, ९. २०४, ५. २४०, १५. VARĀH. BHĀ. S. ५३, ६६. PANÉAT. १६३, ५. HIT. I,
४३, ३८, ३२. RĀGA-TAR. १, ३४८. श्र० adj. MBH. १, ५६१८. हस्तिपूथमुपागमत्।
पानीयार्थं गिरिन्द्रीम् des Wassers wegen, um zu trinken N. १३, ६.
पानीयकाकिका (von पा० + काका०) f. *Seerabe Uééval* zu UNĀDIS. १, ७.

IV. Theil.

पानीयनकुल (पा० + न०) m. *Fischottter* H. १३४०.
पानीयपृष्ठज (पा० - प० + ज०) m. *Pistia Stratiotes Lin.* (कुम्भी) RATNAM.
im ÇKDRA.
पानीयफल (पा० + फल) n. *der Same von Euryala ferox Salisb.* (म-खान) BHĀVAP. im ÇKDRA.
पानीयमूलक (von पा० + मूल) n. *Vernonia anthelminthica Willd.*
ÇABDAK. im ÇKDRA.
पानीयवर्षिका (von पा० + वर्षा०) f. *Sand* (बालुका) RĀGAN. im ÇKDRA.
पानीयशाला (पा० + शा०) f. *ein Gebäude, in dem Wasser gereicht wird, zu haben ist* H. १००१. HALJJ. २, १४२. °शालिका f. dass. AK. २, २,
७. — Vgl. पत्ति०.
पानीयशीत (पा० + शीत) adj. *zu kalt zum Trinken* Sch. zu P. २, १,
६८ und ६, २, २.
पानीयाध्यत (पा० + श्रध्यत) m. *ein Aufseher über das Wasser* Schol.
zu R. bei GOR. VII, ३४।
पानीयामलक (पा० + आम०) n. *Flacourtie cataphracta Roxb.* RĀGAN.
im ÇKDRA.
पानीयालु (पा० + आलु Knolle) m. *ein best. Knollengewächs, = जला-लु, तुपालु* RĀGAN. im ÇKDRA.
पानीयआ (पानीय + अश्र = अश्रि) f. *eine best. Grasart* (बल्वडा, दृ-तुरा) RĀGAN. im ÇKDRA. u. बल्वडा; fälschlich पानीयआ gedruckt in der alphabetischen Reihenfolge.
पाँत (von १. पा०) m. *Trank*, = पानीय NIR. ७, २५. प्र वृ॒: पात्तमन्दी॒ यर्जं॒
रुद्राय॒ भरधम् R.V. १, १२२, १. पात्तमन्धसः १४४, १. पात्तमा॒ पुरुस्पृहम् १, ६५,
२८. कृविष्वात्तमन्डरम् १०, ८८, १.
पान्थी॒ (von पन्थ, पन्थन०) m. १) *Wanderer, Reisender* P. ५, १, ७६. AK. २,
४, १, १७. H. ४९३. HALJJ. २, २०२. MBH. ३, १४८९. HARIV. १५६६३. SPR. १७६९.
sg. KATHĀS. २१, ७३. २४, ४४. ३२, ६९. PANÉAT. ११७, १०. HIT. १०, ९. PRAB. २०,
१. AMAR. ५३. ÇRĀNGĀRAT. १२. DHŪRTAS. ७४, ३. f. श्री P., Sch. — २) *der Wanderer am Himmel, die Sonne* H. ९, १.
पान्थायन॑ adj. von पन्थ, पन्थन॒ गा॒प॒टि zu P. ४, २, ८०.
पान्थग (von पन्थग) adj. f. इ॒ aus Schlangen gebildet, wobei Schlangen verwendet werden, zum Vorschein kommen: माया HARIV. १३४७. १३४९.
पान्थागर॑ adj. von पान्थागरि P. ४, २, ११३, Sch.
पान्थागरि॑ m. patron. von पान्थागर P. २, ४, ६०, Sch.
पान्थेनन (पान्थ = २. पद + ने०) १) adj. f. इ॒ zum Fusswaschen dienend:
श्राव: KĀT. ÇA. ४०, ७, ४. — २) n. *ein Gefäß zum Fusswaschen* ÇAT. BA.
३, ४, ३, १. १०, १२, २७. १३, ५, १, १. KĀT. ÇA. ६, ६, १.
पाँप॑ UNĀDIS. ३, २४ (im 14ten Buch des ÇAT. BA. öfters parox., z. B. ६,
१४, ७, १, १७, २२, ४०, १, ६) १) adj. f. इ॒ in der älteren, श्रा॒ in der späteren Sprache, P. ४, १, ३०; wird mit seinem Nomen componirt P. २, १, ५४.
Accent eines comp., wenn das letzte Glied einen Handwerker oder Künstler bezeichnet, ६, २, ६८) *schlimm, übel, böös; subst. böser Mensch* NIA. ५, २. AK. ३, १, ४७. TAIK. ३, १, २१. H. ३७६. १४४३. HALJJ. २, १८२. पापा-
सु॑: सत्त्वा॒ अनृता॒ असृत्या॒: R.V. ४, ५, ५. न॑ पापासौ॒ मनामकृ॒ नारायासः ४, ५०,
११. पापामाङ्ग॑र्य॑: स्वसारं॒ निगच्छात् १०, १०, १२. तन्व॑: १०८, ६. संकृत्य॑: १०४,
५. Gegens. भद्र॑ १, १९०, ५. AV. ४३, ४, ४२. यै॑: संचरत्युभयै॒ भद्रपापा॑: ४२, १, ४७,
४८. — ५, १८, २. स्वप्न॑ *ein böser Traum* १०, ३, ६, ७, १००, १. शोक॑ TS. ३, ५, १,
४२